Ref. No.: ICIL/BSE/21-22/Pulication-Sept-01

Dated: 25/10/2021

To,
The Manager,
Dept. of Corporate Services,
BSE Ltd.
P J Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

Dear Sir,

Company Scrip Code: 532100.

Sub.: Submission of Newspaper Advertisement – Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021.

Pursuant to Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company attached herewith the extract of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021 that has been published on October 24, 2021 in the following Newspapers:

1. Mumbai Laskdeep (Marathi Daily Newspapers)

2. Active Times (English Daily Newspaper)

Please take on records and acknowledge the same.

Thanking you,

Yours truly,

Yours truly,

For Indo-City Infotech ltd

Ramesh Chandra Pusola Authorised Signatory

गावागावात

जनजागृती ठाणे, दि. २३, (प्रतिनिधी) : एखाद्या गावात राग्ण आढळून आल्यास त्या गावात तात्काळ निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. त्या गावातील नागरिकांना दवंडी पिटवून करोना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला जात आहे. त्यासह, शिक्षकांच्या मदतीने करोनाविषयी जनजागृती करणारे चित्रफ्फीत, लघुपट तयार करण्यात आले असून सम ाजमाध्यमां<u>च्या</u> मार्फत हा संदेश नागरिकांपर्यत पोहोचविला जात आहे. तसेच जनजागृतीच्या म ाध्यमातून करोना

नागरिकांमधील गैरसमज दूर येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील करण्यात दर्शन के. दामा यांनी गोदाम क्र.४, हरिशंकर येत

आहेत.

लसीकरणाविषयी

बेपत्ता मुलांचा खाडीत बुडून मृत्यू?

ठाणे, दि. २३, (प्रतिनिधी) : मुंब्रा शहरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले सागर गायकवाड (१३) आणि सक्षम इंगळे (१४) मुंब्रा खाडीत बुडाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर आणि सक्षम बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर ते बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणे म

जाहीर नोटीस सर्वे संबंधितांना या जाहीर सूचनाद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. रुपाराम नेनाराम चौधरी, राहणार : शॉप नं.०३, शुक्ला चाळ, वालईपाड संतोष भवन, नालासोपारा (पु) ता. वसई, जिल पालघर. यांनी गाळा क्र. ११, क्षेत्रफळ १३.०३ **बौ. फूट कैलाश दर्शन बिल्डींग नं.२, सर्व** क्र.१३२, १३३, १३४, (९५,९७,९८), मौजे आचोळे नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर, हे सद गाळयाचे मालक आहेत. परंतु सदर गाळया दि.२१ नोव्हेंबर २००६ रोजी मे. चेतना एंटरप्राईसेर व **श्री. बालेश्वर कुमार गुप्ता** यांच्यात निष्पादित झालेल्य विक्री कराराची (वस्त क्र.९९५० /२००६) प्रथम प्रत

त्यांचेकडून गहाळ झाली आहे. सदर करारनाम्या ची प्रत कोणाला आढळल्यास किंव ाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत मूळ कागदपत्र स किंवा लेखी पराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीश कळवावी. जर मुदती मध्ये कुणाचीही हरकत नसल्य आमचे अभिलांचे सदर गाळयावर कायमस्वरूपी इक प्रस्थापित होतील. ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही.

सही/- वकील - कृष्णा लक्ष्मण गावबे ४०४, सद्गुरू निवास, वालईपाडा संतोष भुवन, नालासोपार (पु), ता. वसई जि. पालघर ४०१२०३ मोबा. क्र. ९८३३३९०२५ तारीख : २४/१०/२०२१ विकाण : नालासोपा

जाहीर सूचना

मिश्रा चाळ, गोगटेवाडी, आरे रोड, गोरेगाव (पुर्व)

मुंबई-४०००६३ ही जागा अखिलेश ए. मिश्रा

व इतर यांच्याकडून भाडेतत्त्वावर प्राप्त केली आहे.

जुने भाडेकरू कौशिका पी. शाह यांनी त्यांचे

भाडेपत्ता परत दिले असल्याने आणि दोन्ही पक्षकारांर्न

मान्य अटीनुसार माझ्या अशिलाकडे गोदाम क्र.१

चा ताबा हस्तांतरीत मान्य केला आहे. जर कोण

व्यक्तीस गोदाम क्र.४ विरोधात कोणताही आक्षेप

अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास

त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे सदर सूचना

प्रकाशन तारखेपासून ८ दिवसांत त्यांचे दावा सिद्ध

करणाऱ्या पुराव्यांसह माझ्या कार्यालयात कळवावे,

अन्यथा माझे अशील पुढील प्रक्रिया सुरू करतील.

दिनांक: २४.१०.२०२१



हापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक. अग्जिशमन दलाचे जवान त्यांचा खाडीत शोध घेत आहेत. गुरुवारी दुपारी उशिरापर्यत त्यांचा शोध लागू शकला नाही.

पारसिक नगर येथील रेतीबंदर परिसरात सागर आणि सक्षम राहत होते. रविवारी द्पारी ते फ्रिकरण्यासाठी बाहेर गेल्यानंतर रात्री उशिरापर्यत घरी

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड नोंद.कार्यालयः १२९, बी अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.),

मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००७२. सूचना . सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व इतर लागू तरतुदी नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील वाबी वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीक कार्यालयात शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१ रोज प्त.११.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा

. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही सहामाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन अहवालास कंपनीचे अलेखापरिक्षाित एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे.

मंडळाची पुर्नरचना आणि अन्य इतर वाबी . सेबी (आतील व्यापार रोखणे) (सुधारित) अधिनियम २०१८ नुसार कंपनीचे सर्व पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे नजीकर नातेवाईक यांच्याकरिता कंपनीच्या शेअर्समधील

व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२१ रोजी गासून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तास बंद ठेवली जाईल. एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरित

सही/ जयंती प्रधा दिनांक: २३.१०.२०२१ व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:०८५२९०३

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे

की, काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद कोहौसोलि

पत्ता: प्लॉट क्र.८२/६ व ७, सरस्वती रोड, सांताक्रइ

(प.). मंबई-४०००५४ या सोसायटीचे सदस्य श्री

रमेश शांतीलाल मेहता व भावना रमेश मेहता यांच्य

मळ भागप्रमाणपत्र क्र.९ हरवले/गहाळ झाले आहे नायटीच्या सदस्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्रासाट

अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे, दुय्यम

भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावेदार/आक्षेपकर्त

गांच्याकडून काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद

कोहौसोलि.च्या सचिवाकडे दुय्यम भागप्रमाणप

वेतरणासाठी त्यांचे दावा/आक्षेप पष्ट्यर्थ दस्तावेज

त्र पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत

टावा/आक्षेप मागवित आहेत. वर दिलेल्या मदतीत

जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त

मोसायटी उप-विधीतील तरतुदींमधील दिलेल<mark>्</mark>य

मार्गाने दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्यास सोसायटी मोकळी असेल. दावा/आक्षेप

सोसायटीकडे प्राप्त झाल्यास त्यावर सोसायटीचे उप-

च्या वतीने व करित

कोहौसोलि

सही/

काकड विला, श्री विठ्ठल प्रसाद

विधीअंतर्गत व्यवहार केला जाईल.

दिनांक: २४.१०.२०२१

ठिकाण: मंबई

आले नव्हते. या प्रकरणी सागर आणि सक्षम यांच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तकार दाखल केली. या तकारीच्या आधारे मुंब्रा पोलीस एका ठिकाणी जात असल्याचे ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच दिसले. त्यानंतर दुसऱ्या एका सीसीटीव्ही चित्रीकरणात ही दिवशी दोन मुले गायब झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली

प्रकरणाच्या तपासासाठी

होती.

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे खोचिवडे, ता वसई, जि पालघर येथील गावठाण मिळकतीवर १) श्री . रॉकी दुमिंग मरूचे व २) सौ संगिता रॉकी मरूचे, ह्याचे राहते घर मालमत्ता कं . १६३ /अ, विभाग कं . खोचिवडे, क्षेत्र - ४३४ .१९९ चौ .फुट, (ग्रामपंचायत खोचिवडे असेसमेंट प्रमाणे) रा . मरूचे हाऊस, मनाची गल्ली राम मंदिर जवळ, दर्गा नाका, खोचिवडे, नायगांव (प.), ४०१ २०७, ता वसई, जि पालघर येथे सदर घर मिळकत आस्तित्वात आहे . तरी सद घर मालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरित सदर प्रकरण आमच्याकडे विलिय संस्था असलेल्य आमच्या अशिलांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशी पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय -१२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल माळा, नालासोपारा प, ता **.** वसई, जि . पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्वि वाद बोजाविरहीत आहे असा दाखला (Clea Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी दि .२४/१०/२०२१ . सही /-

पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड . बेन्सन विल्यम पेन

PUBLIC NOTICE

Room from MR. RAJABALI ALIMOHAMED MAHESANIA bearing Room No. 43, on First Floor, Building No. 128/130 known as "HASANABAD

PREMISES Co-operative Society Ltd., Building No. 128/130 Dr. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010 adms 154 sq feet Carpet area also

escribed in the Schedule hereto below free from

any person having any claim or right in respect of he said Room No. 43, Building No. 128/130 by way of inheritance, share, sale, mortgage, lease,

en, license, gift, possession or encumbrane

date of publication of this notice of his such claim,

any, with all supporting documents failing which the said Room premises will be transfer without

eference to such claim and the claims, if any, of

uch person shall be treated as waived and not

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

oom No. 43, on First Floor, Building No. 128/130

own as "HASANABAD PREMISES Co-operative

ociety Ltd., Building No. 128/130 Dr

Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010 idms 154 sq feet Carpet area, bearing C.S. No

Dated this 24TH day of October 2021

Advocates for the Purchasers

Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co.

Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champsh

Bhimji Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

1(pt), Mazgaon Division

wsoever or otherwise is hereby required to

TAKE NOTICE THAT our clients had our

पोलिसांनी विविध पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्या वेळी सागर आणि सक्षम हे त्यांच्या आणखी दोन मित्रांसोबत

दोन्ही मुले घरी परतताना दिसत होती. मात्र, त्यांच्यासोबत सागर आणि सक्षम नव्हते. पोलिसांनी या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हे चौघे जण मुंब्रा खाडीत पोहण्यासाठी गेले, परंतु पाण्याचा अंदाज नसल्याने

प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआवएन: यु७४९९९एमएच२०१७पीएलसी२९६२२२ नोंद्र.कार्या.: १६०९, लोधा सुप्रिमस, पवई, साकिविहार रोड, एमटीएनएल कार्यालया समोर, मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत. दूर.:८००८८५८५८५ ई-मेल:company@proyuga.tech, वेबसाईट: https://www.proyuga.tech

पेथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेड</mark> (कंपनी) च्या सदस्यांर्च (थी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा.</mark> एजीएम प्रचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम ओएव्हीएम) स्वरुपानेच संपन्न होईल. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रके) नुसार कंपनीने वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकत्रित वार्षिक अहवालाच्या लिंकसह ४थ्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२१** रोजी पाठविले आहे. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रकानुसार रद्द करण्यात आली आहे. एकत्रित वार्षिक अहवाल २०२०–२१ तसेच ४थी एजीएम सूचना समाविष्ट असलेली माहिती कंपनीच्या https:// www.proyuga.tech वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार सदस्यांना एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत ातदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविध रण्यात आली आहे. १० नोव्हेंबर, २०२१ या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण नसणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगचा अधिकार असेल. जर कोणी व्यक्ती सचना वितरणानंतर सदस्य झाली असेल आणि नोंद तारखेपुर्वी सदस्य असेल त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून

रिमोट ई-वोटिंग कालावधी **शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१** रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि **रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१** रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-बोटिंग मान्य असणार नाही.

-वोटिंगवाबत तक्रारींचे निवारण करणाऱ्या जवाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील: श्री. स्वप्नील पुप्पाला द्र.:०२६५–२२८०१८०, ई–मेल: SwapneelP@nsdl.co.in किंवा सदस्यांनी कंपनीकडे कंपनीच्या सचिवाला company@proyuga.tech वर कळवावे.

प्रोयुगा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या वतीने व करिता सही/-पिन्म पांडे

ठिकाणः मुंबई कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए५९०४० दिनांकः २४ ऑक्टोबर, २०२१

ADCON CAPITAL SERVICES LIMITED

(CIN: L67120MP1994PLC008511)

Regd. Office: 417, Chetak Centre NX, Near Hotel Shreemaya, RNT Marg, Indore - 452001, M.P.

Corp. Office: Office No.117, First Floor, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, NR. East-West Flyover,

Andheri East, Mumbai - 400069, Maharashtra, Tel: 0731 - 2528933 / 022-26844495 / 97; E-mail: adconcap@gmail.com; Website: www.adconcap.com Statement of Unaudited Financial Results For the Quarter ended on 30th September, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
		30.09.2021	30.09.2021	30,09,2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
	Total Income from operations	7.69	14.07	8.91
2	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities before tax	4.18	4.35	7.22
3	Net Profit(+)/Loss(-) from ordinary activities after tax*	4.18	4.35	7.22
	Total comprehensive income for the period	0.00	0.00	0.00
5	Equity Share Capital	355.11	355.11	355.11
	Earnings Per Share (of Rs.10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.12	0.12	0.26
	2. Diluted:	0.12	0.12	0.26

The Company does not have any extraordinary item to report for the above periods

The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 22nd October, 2021 and the statutory auditors of the Company have carried out a Limited Review report for the Quarter and half year ended 30th September, 2021

iv) The Company has taken adequate precautions for safety and well-being of the employees while resumption of operations. The Company has considered the possible impact of COVID 19 in preparation of the above results. The impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of results. Considering the continuing neertainties, the Company will continue to closely monitor any

material changes to future economic conditions v) Figures for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever nec

Place: Mumbai Date: 22.10.2021

ii) The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as pe TND AS - 108' Operating Segments. iii) Provisions for income tax will be made at the end of the financial year.

FOR ADCON CAPITAL SERVICES LIMITED

DIRECTOR

प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

सुनिल सी. दुबे

मुंबई-४००१०४

वकील उच्च न्यायालय, मुंबई

संपर्क क्र.: ९८२०९३२२३२

ई-मेल:sunildb8@gmail.com

३०१/बी, सुमित समर्थ आर्केड, ए विंग,

जैन मंदिराजवळ, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम)

नोंद.कार्या.: ४१२, हबटाऊन सोलारिस, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६९. ई-मेल:infogromo@gmail.com, वेबसाईट:www.gromotrade.com, सीआयएन:एल६७५२०एमएच १९७३पीएलसी०१६२४३ ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु.ल							
		एकमेव			एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६७.४७९	२४३.३७१	७९६.९३७	१६७.४७९	२४३.३७१	७९६.९३७		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक वावपुर्व)	388.88	६.८५८	१४८.८७८	४४.२९९	६.८५८	१४८.८७८		
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वावनंतर)	88.886	६.८५८	१४८.८७८	४४.२९९	६.८५८	१४८.८७८		
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	88.886	६.८५८	१३३.७३४	४४.२९९	६.८५८	१३३.७३४		
एकूण सर्वकष उत्पन्न	89.98	८.५४२	१३१.८६२	89.999	८.५४२	१३१.८६२		
भरणा केलेले समभाग भांडवल	२८३९.000	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००		
उत्पन्न प्रतिभाग मूळ	0.846	0.028	०.४६४	0.१५६	0.028	०.४६४		
सौमिकृत	०.१५७	0.028	०.४६४	०.१५६	0.028	०.४६४		
6 11.00: 101 11.0		-	_					

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली एकमेव व एकत्रित त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉव क्सचेंजच्या www.bscindia.com आणि कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिनांक: २३.१०.२०२१ व्यवस्थापकीय संचाल ठिकाण: मुंबई (डीआयएन:०६९३६६८४

GlobalSpace

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ग्लो**बलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. कंपनीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी नोंद आहेत त्यांना २३ ऑक्टोबर, २०२१ रोजी सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ तसेच सेवी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार पाठविण्यात आले आहे. सदर जाहिरातीने भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल दिनांक २१ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत नोंद करावेत. सदर सूचना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोंद दिनांक गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एनएसडीएलच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण विषयावर मत देण्याचा अधिकार असेल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की: १) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत मतदान प्रणालीने मतदानाने विमर्ष केले जाईल.

- २) रिमोट ई-वोटिंग सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
- ३) रिमोट ई-वोटिंग गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- ४) गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ ही तारीख एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीची
- ५) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी वितरक/आरटीएच्या evoting@nsdl.co.in ई-मेलवर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा

अ. मतदानाकरिता उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग एनएसडीएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.

- मतदानाची सुविधा एजीएममध्ये एनएसडीएलच्या ई-वोटिंगमार्फत उपलब्ध होईल.
- क. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु

ड. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा अधिकार प्राप्त होईल काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर

ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२२९९० वर संपर्क करावा किंवा कंपनीकडे cs@globalspace.in वर ई-मेल करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवारण करतील ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या वतीने व करिता

स्वाती अरोरा दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२१ ठिकाण: नवी मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पश्चिम रेल्वे वांद्रे टर्मिनस - हझरत निझामुद्दीन आणि मुंबई सेन्ट्रल - बनारस/भागलपूर दरम्यान उत्सव विशष ट्रन्स चालावणार

ट्रेन क्रमांक	प्रारंभी स्थानक व गंतव्य ठिकाण	सेवेचा कालावधी	सेवेचे दिवस	प्रस्थान	आगमन
०९१८९	वांद्रे टिमिंनस-हझरत निझामुद्दीन (आठवड्यातून दोनदा एसी सुपरफास्ट)	२७.१०.२०२१ ते २८.११.२०२१	बुधवार व रविवार	१७.३०वा.	१०.१५वा. (दुसऱ्या दिवशी)
०९१९०	हझरत निझामुद्दीन –वांद्रे टर्मिनस (आठवड्यातून दोनदा एसी सुपरफास्ट)	२८.१०.२०२१ ते २९.११.२०२१	गुरुवार व सोमवार	१६.३०वा.	०९.१५वा. (दुसऱ्या दिवशी)
विकास स्थापन साम जनीतम् जनातम् जोस्य न स्थापन स्थापने जोजी विष्णे					

वराम स्थान: सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा व मथुरा स्थानके दोन्ही दिशे

संरचना: एसी ३-टीअर व एसी चेअर कार कोचेस.

		१७.११.२०२१			(शुक्रवार)
09928	बनारस-मुंबई सेन्ट्रल (साप्ताहिक)	२९.१०.२०२१ ते १९.११.२०२१	गुरुवार	१९.३०वा.	०७.२०वा. (रविवार)

विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, अचनेरा, मथुरा, कासगंज, फरुखाबाद, कानपूर, अन्वरगंज, कानपूर सेन्ट्रल, लखनौ, रायबरेली, अमेठी, प्रतापगड, जंघाई व भदोही स्थानके दोन्ही दिशेने

संरचना: एसी २-टीअर, एसी ३-टीअर, शयनकक्ष आणि द्वितीय वर्ग आसन कोचेस

०९१८५	मुंबई सेन्ट्रल–भागलपूर (साप्ताहिक)	३०.१०.२०२१ ते २०.११.२०२१	शनिवार	११.०५वा.	१०.००वा. (सोमवार)
०९१८६	भागलपूर्-मुंबई सेन्ट्रल (साप्ताहिक)	०२.११.२०२१ ते २३.११.२०२१	मंगळवार	०५.००वा.	०७.२०वा. (गुरुवार)

विराम स्थान: बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, अचनेरा, मथुरा, कासगंज, फरुखाबाद, कानपूर सेन्ट्रल, ऐशबाग, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, कप्तानगंज, नरकटीयागंज, बेटीया, बापुधाम, मोतीहारी, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, बाराऊनी, बेगुसराई, मोंगीयार व सुलतानगंज स्थानके दोन्ही दिशेने.

संरचना: एसी २-टीअर, एसी ३-टीअर, शयनकक्ष आणि द्वितीय वर्ग आसन कोचेस.

संबंधित विशेष ट्रेनच्या विराम वेळेचे तपशिलाकरिता प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.

- ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधी सर्वे प्रक्रिया, एसओपीचे पालन प्रवाशांनी करावे.
- निश्चित आरक्षित तिकीटे असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेन्समध्ये प्रवास करण्याची अनुमती असेल.

ट्रेन क्र.०९१८९ चे आरक्षण २४ ऑक्टोबर, २०२१ आणि ट्रेन क्र.०९१८३ व ०९१८५ चे आरक्षण २५ ऑक्टोबर, २०२१ पासून सर्व प्रवासी आरक्षण सेन्टर्स व आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरू होईल.

लक्ष द्या 🛂 twitter.com/WesternRly



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in लक्ष द्या 🚹 facebook.com/WesternRly

सागर आणि सक्षम बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती

व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि मुंब्रा पोलीस कर्मचाऱ्यांकडून शोध सुरूआहे.

प्रोसेस जमा वकील : राजेशकुमार पटेल जाहीर नोटीस वाशी येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे कोर्टात क्रिमीनल ओ. एम ए. क्र. ६७०/२०१९

वय ३४ वर्षे, धंदा - मोलमजरी रा. तरूण मित्र मंडळ जवळ, वडारपाडा. क्रॉस रोड नं. १, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व - मुंबई ४००१०१.

विभाग अधिकार तथा उपनिबंधक जन्म मृत्यू विभाग डॉ. विभाग तुर्भे कार्यालय

नवी मुंबई महानगरपालिका

वरील अर्जदार यांचे पती कै. श्री. रामस्वामी स्वामी नलवडे यांचा, मृत्यू दिनांक १८/०४/२०१८ रोजी रा. गणपतीपाडा तुर्भे, नवी मुंबई महाराष्ट्र येथील घरी झालेला आहे. सदर मयताचे मृत्यूची नवी मंबई. यांच्या कार्यालयात झालेली नसल्याने अर्जदाराने मयताचे मृत्यूदाखल मिळणेकरिता सदरचा अर्ज मा. न्यायालयात दाखल केलेला आहे त्यापेक्षा सदरह अर्जदार मयताचे वारसदार नव्हे असे कोणास समजविणेचे असेल आणि वरीव

मृत्यूदाखल्याबाँबत कोणाचे हक्क, अधिकार अथवा हितसंबंध अशी कोणत्याही प्रकारची तक्रार गेरें असल्यास त्याने तशी लेखी हरकत ही जाहीर नोटीस १५ दिवसांच्या आत हया न्यायालया हजर होउन दाखल करावी वरील मुदतीत कोणी योग्य हरकत न दाखिवल्या तर सदरहू कोर्ट सदरहू अर्जदार हयांचे

हवकांबदल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्क शाबीत दिलल्यास त्याला सदहू मयताचे मृत्यू दाखला रेण्यात येईल व त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही.

दिनांक :- ०४/१०/२०२१



सही अधिक्षक दिवाणी न्यायालय, वाशी

INDO-CITY INFOTECH LIMITED

Regd, Off.: A6 Mittal Estate, Bldg, No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059 CIN : 1 51900MH1992PL C068670

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

Sr.			Unaudited		Unauc	lited
No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Half Year Ended
		30-09-2021	30-06-2021	30-09-2020	30-09-2021	30-09-2020
\Box	Revenue from Operations					
(i)	Interest Income	11.38	12.41	13.16	23.79	23.62
(ii)	Sales of Shares and Securities	225.72	101.08	(1.50)	326.80	0.53
I	Total Revenue from Operations	237,10	113,48	11.66	350.59	24.15
II	Other Income	0.89	1.01	2.14	1.90	4.23
ш	Total Income (I+II)	238.00	114.49	13.80	352.50	28.38
- 1	Expenses					
(i)	Finance Costs	0.52	0.43	0.05	0.95	0.07
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	(0.21)	0.15	(1.23)	(0.06)	(3.08)
(iii)	Purchase of Stock-In-Trade	207.38	102.23	19.18	309.61	30.44
(iv)	Changes in Inventories of	000000000000000000000000000000000000000	190000000000000000000000000000000000000	200000000000000000000000000000000000000	0.0000000000000000000000000000000000000	25000000000
	Stock-In-Trade	14.35	(11.37)	(18,06)	2.98	(28,68)
(v)	Employees Benefits Expenses	7.06	5.79	6.63	12.85	10.98
(vi)	Depreciation and amortization	0.20	0.20	0.18	0.40	0.36
(vii)		8.60	7.65	9.35	16.25	14.05
IV	Total Expenses	237.90	105.09	16.10	342.98	24.13
v	Profit/(Loss) before tax (III-IV)	0.09	9.40	(2.30)	9.51	4.25
VI	Tax Expenses	0.03	3.10	(2.50)	7.51	1,20
1.4	(1) Current Tax	(0.08)	2.43	(0.48)	2.35	0.67
	(2) Deferred Tax	0.08	0.02	0.73	0.10	0.66
VII	Net Profit/ (Loss) for the period (V-VI)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
VIII			0.50	(2.55)	1.00	2.52
,,,,,	period				120	
IX	Total Comprehensive Income for the					
	period (VII+VIII)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
x	Paid-up equity share capital	0.03	0.50	(2.55)	7.00	2.72
Λ	(Face Value of Rs. 10/- each)	1,040,00	1,040,00	1,040,00	1,040,00	1,040,00
7	Earning Per Share (EPS)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00
-	(not annualised)	1	I	l	l	
	Basic (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	0.03
		0.00	0.07		0.07	0.03
	Diluted (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	0.03

X 7	period (VII+VIII) Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/- each) Earning Per Share (EPS) (not annualised) Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.09 1,040.00 0.00 0.00	6.96 1,040.00 0.07 0.07	(2.55) 1,040.00 (0.02) (0.02)	7.06 1,040.00 0.07 0.07
S	TATEMENT OF ASSETS & LIAI SEPTEMBER 30, 20	BILITIES	30.000	Notes: - 1 The ab	ove financial
Sr. No.	Particulars	30, 2021	As at September 30, 2020	of Dire on Oct 2 The ab	en on record ectors at their ober 22, 202 ove financia
		Unaudited	Unaudited		repared in aco ognition and
1	Assets Financial Asset Cash and cash equivalents	6.52	3.21	princip - Inter	les laid down rim Financia bed under S
a b	Bank Balance other than (a) above	56.72	118.03	the Co	mpanies Ac
c d	Trade Receivables	12.73 671.86	33.18 662.31		relevant R
e	Investments	279.29	278.45		oles generally
f 2	Other Financial Assets Non Financial Assets	63.34	88.32		atutory Au
a	Inventories	52.33	28.68	Compa	any have
b	Loans	3.11	8.05		al results.
c d	Property, Plant and Equipment Other non-financial assets	78.94 41.88	61.13 25.85		mpany has
u	Total Assets	1,266.73	1,307.20	no sep	arate reports
1 a b	Equity and Liabilities Equity Equity Share capital Other Equity	1,040.00 207.77	1,040.00 244.82	Segmen 133 of 5 The fig previo	nts' specified the Compani gures to the ous period ped/ reclassif

measuremen

to make the Aneel Jai Chariman (Managing Directo DIN: 0003074

OMKARA विस्तारीत, तिरुप्र-६४१६०७

Financial Liabilities Sorrowings (Other than Debt Securit

> नोंदणीकृत कार्यालय: ९, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोनगु नग कॉर्पोरेट कार्यालय: सी/५१५, कनाकिया झिलिऑन, एलबीएस रोड व सीएसटी रोडचा जंक्शन, नीकेसी ॲनेक्स, इक्विनॉक्सजवळ, कुर्ला (प.)

मुंबई-४०००७०. द्रः:(०२२) २६५४४०००/९८२०७३०८११ परिशिष्ट ४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा २००२) च्या कलम ३ अन्वये मालमत्ता पुर्नरचन कंपनी म्हणून भारतीय रिझर्व्ह वँक (आरवीआय) कडे नोंदणीकृत आणि कंपनी कायदा १९५६ च्य तरतुदीअंतर्गत स्थापन असलेली कंपनी ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (ओमकार एआरसी) (सीआयएन:यु६७१०० टीझेड२०१४पीटीसी०२०३६३) आणि यांचे नोंदणीकृत कार्यालय-. १, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोनगु नगर विस्तारीत, तिरुपूर-६४१६०७ व **कॉपॉरेट कार्यालय:** सी/ २१५, कनाकिया झिलिऑन, एलबीएस रोड व सीएसटी रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इक्विनॉक्सजवळ कुर्ला (प.), मुंबई-४०००७० जे ओमकारा पीएस०५/२०१७-१८ ट्रस्ट, ओमकारा पीएस१५/२०१८-१९ ट्रस्ट, ओमकारा पीएस२७/२०१९-२० ट्रस्ट आणि ओमकारा पीएस२०/२०२०-२१ ट्रस्टचे सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत आणि यांचे प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(१२ सहवाचिता नियम ३ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २४ मार्च, २०२१ रोजी गगणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार अर्थात <mark>संघवी एक्सपोर्टस्</mark> **इंटरनॅशनल प्रा.लि. (परिसमापनात)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आंत दिनांव १५ डिसेंबर, २०२० रोजी देय रक्कम रू.६७३,८५,४७,३०५.५० (रूपये सहाशे त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे पाच आणि पैसे पन्नास फक्त) तसेच रक्कम जमा ोण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शल्क, अधिभार इत्यादी जमा करण्या सांगण्यात आले होते. बँक ऑफ इंडियापुर्वी, बँक ऑफ इंडिया समुह बँकाचे प्रमुख आणि अन्य समुर सदस्य जसे अलाहाबाद बँक, ओमकारा एआरसी (पर्वीची देना बँक व पर्वीची आंध्र बँकेचे वित्तीय मालमत्ताचे करारनामीत), आयडीवीआय वँक, वँक ऑफ वडोदा, युनियन वँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक ०९ डिसेंबर, २०१९ रोजी मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती, त्या सूचनेनुसार जामिनदारांना सदर सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविले होते. पुर्वीची आंध्र बँक, पुर्वीची देना बँक, बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया यांनी <mark>ओमकारा ऑसेटर</mark> रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावा खालील प्रतिभूतीसह उपराक्त कर्ज खात्याचे संपुर

तरतुदीअंतर्गत ओमकारा पीएस०५/२०१७-१८ ट्रस्ट, ओमकारा पीएस१५/२०१८-१९ ट्रस्ट, ओमकार पीएसर७/२०१९-२० ट्रस्ट आणि ओमकारा पीएसर०/२०२०-२१ ट्रस्ट म्हणून दिनांक ०३ जानेवारी. २०१८, १४ डिसेंबर, २०१८, ३१ मार्च, २०२० आणि ३१ डिसेंबर, २०२० रोजीचे नोंदणीकृत करारनामा अंतर्गत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. कर्जाचे सदर करारनामानुसार ओमकारा एआरसी यांनी प्रतिभृती अंमलबजावणी व संपूर्ण थकवाकी

थकवाकी कर्जाचे अधिकार, हक व हित करारनामीत केले जे सरफायसी कायदा २००२ च्या

रक्कम वसुलीचे अधिकारा अंतर्गत पुर्वीची आंध्र बँक, पुर्वीची देना बँक, बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया यांच्या ऐवजी प्रक्रिया सुरू केली. ज्याअर्थी <mark>ओमकारा एआरसी</mark> यांनी एनसीएलटी, मुंबई यांच्या समक्ष आयए क्र.६८१/२०२१ (<mark>ओमकार</mark>

एआरसी विरुद्ध संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि. व इतरांचे परिसमापक) हे अर्ज दाखल केले ज्यामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी ओमकारा एआरसीचे प्राधिकत अधिकाऱ्यांना प्रतिभत मालमत्तेचा ताबा हस्तांतर करण्यासह **ओमकारा एआरसी**द्वारे प्रतिभूतीच्या मुक्ततेसह अपतदारी देवाळखोरी सांकेतांक २०१६ च्या तरतुदी व त्यातील नियमांचे पुर्ततानुसार परिसमापकांवर निर्देशनाकरिता विनंती केली आहे. एनसीएलटी यांनी त्यांचे दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या आदेशानुसार सदर आयए करिता मान्यता दिली आहे.

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद् केलेली राकम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार, जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी प्रतिभूत मालमत्ता/स्थावर व जंगम मालमत्तेचा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी ईंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअं<mark>तर्गत आणि दिनांक २३</mark> ऑगस्ट, २०२१ रोजीच्या उपरोक्त आदेशानुसार खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा १८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न ओमकारा एआरसी यांच्याकडे दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी देय रक्कम रू.६७३,८५,४७,३०५.५८ (रूपये सहाशे त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे पाच आणि पैसे पन्नास फक्त) तसेच रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

- जागा क्र.सीई-४०११, क्षेत्रफळ ४२७१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ६१०२ चौ.फु. विक्री योग्य/ बिल्टअप क्षेत्र, सी टॉवर, इस्ट विंग, ४था मजला व भारत डायमण्ड बोर्स कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारतीच्या परिसरातील ३ कारपार्किंग जागा क्र.सी-३१४, सी-३१५ व सी-३१६, जमीन प्लॉट सी-२८, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.४२०७, गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथील संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि यांना देण्यात आलेली
- जागा क्र.सीई-५०३०, क्षेत्रफळ १८३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम २६२ चौ.फु. विक्री योग्य/ बिल्टअप क्षेत्र, सी टॉवर, इस्ट विंग, ५वा मजला, भारत डायमण्ड बोर्स कॉम्प्लेक्स, जमीन प्लॉट सी-२८, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.४२०७, गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी,

नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथील संघवी एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा.लि यांना देण्यात आलेली जागा प्राधिकृत अधिकार्र

ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in DAILY ACTIVE TIMES. Editor, Printer/Publisher & Our staff will not be responsible for any advertisement published in Active Times. All advertising agency Readers and well-wisher please be noted.

Arjun Munda questions commitment of Jharkhand and West Bengal government for tribal development

Ranchi, (Hindusthan Samachar): union Tribal Affairs Minister Arjun Munda, while addressing the inaugural session of two-day National Working Committee meeting of the BJP Scheduled Tribes Morcha questioned the commitment of Jharkhand and West Bengal government for tribal development saying these states create hurdle in implementation of schemes formulated for tribal development and show non interest in discussion on tribal issues with union government. Munda said despite being a good tribal population in Jharkhand officers and ministers of the state never found it proper to discuss the issue of tribal development with union ministry and when work started for construction of Ek Lavya Vidyalaya under centre sponsored scheme voice started coming from here that the school should be constructed elsewhere.

?When everyone knows that these schools are to be constructed in selected blocks to benefit the tribal students of the block, then why should it be shifted to another place,? Munda questioned, adding that this reflects the mean-minded politics of the state.

Munda said the same situation is at West Bengal where the government is not providing land for pursuing work of tribal development through Trifed and wants to establish EkLavya Model School. ?Delegates have come from the state and they will explain the situation in a better way,? Munda added. Expressing concern over the low level of politics in this state, union minister Munda roared tribal in the country does not want to progress as a political weapon but want to prosper with self respect and I think this should be resolution of this nation working committee meeting and voice across the country should go from here clear and loud.

He said over 700 tribal communities from Arunachal Pradesh to Andaman Nicobar in the country have expressed their full confidence in the BJP. ?While the number of BJP MPs in the parliament was 27 out of 46 tribal members after the 2014 parliamentary election, it rose to 31 out of 46 in the 2019 parliamentary election,? he said adding that ?this is the result that presently as many as eight cabinet ministers in the centre are from tribal communities.? Munda on the occasion praised Prime Minister Narendra Modi and party president J.P.Nadda for achieving the target of 100 crore vaccinations and asked delegates to give standing ovations to them.

> ARIS INTERNATIONAL LIMITED Register Office: 129-B, Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East) Mumbai City MH 400072 (CIN: L29130MH1995PLC249667) NOTICE

Pursuant to Regulation 29 and 33 of the Securitie and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to Inform you that the Board Meeting of the Company will be held on Friday, October 29, 2021 at the registered office of the Company at 11.00 a.m., inter alia, to consider and approve

he following:

i) The Un-Audited Standalone Financial
Statements and Results of the Company for
the quarter and six month ended September 30, 2021 and Limited Review report thereor constitution of the Board; and Any other item.

Further, pursuant to SEBI (Prohibition of Inside Trading) (Amendment) Regulations, 2018, the trading window for dealing in shares of the Company was closed for all the Designated Persons and their immediate relatives of the Company from October 01, 2021 and will oper ifter the expiry of 48 hours from declaration of

FOR ARIS INTERNATIONAL LIMITED JAYANTI PRADHAN MANAGING DIRECTOR
DIN: 08529039 Place : Mumbal Date : 23/10/2021

India's First Banni **Buffalo IVF Calf Born**

16, 2020, Ovum Pick-

Up (OPU) and aspiration

processes for the in

vitro fertilization (IVF)

of Banni Buffaloes were

Buffaloes of Sushila

agro farms of Vinay.

L. Wala of Dhanej in

Somnath district of

Gujarat. They subjected

29 oocytes (egg cells)

to intervaginal culture

device (IVC) from these

three Banni buffaloes.

Total 20 oocytes from

subjected to IVC.

of them were

In fact, 20 oocytes

scientists

Banni

planned.

aspirated

one

New (Hindusthan Samachar): With the birth of first IVF calf of a Buffalo breed namely Banni in the country, India?s OPU - IVF work has reached to next level. This first IVF Banni calf is born out of 6 Banni IVF pregnancies established at the doorsteps of a farmer, Vinay . L. Wala of Sushila Agro farms, located at Dhanej in Somnath district of Gujarat. Prime Minister Narendra Modi had talked about the Banni buffalo breed during his visit to Kutch region of Gujarat on December 15 last year. The very

IT IS BEING MADE KNOW TO

The public at Large that my

clients Mr Kersi Khaikhru

Daruwala and Smt. Veer K

Daruwala of Thane, as intended

to sale their ownership flat no

09, 2nd Floor, Priya Darshani

Co.Op Hsg. Society Ltd. (Regd

No. T.N.A. (T.N.A.)/HSG/T.C.

6925/94-95) Daji Ramchandra

Road, Charai, Thane (West) 400

601 more Particularly described

in the Schedule hereunder

ANY PERSON, Body, Institu-

tion, etc. having any claim and

or objection in respect of, against

or relataion to, or touching upon

the said property by way of sale,

lease, lien, mortgage, charge

gift, easement, maintenanc or

otherwise, SHAll communicate

the same to the undersigned at his

address within 14 days from the

publication of this notice, with

the documentary evidence in

support thereof FAILING

WHICH my client shall

complete the transation deeming

the said properties to be FREE

FROM EMCUMBRANCES

claims L etc. of whatsoeve

nature. PLEASE take note of the

All that ownership flat no. 09,

admeasuring 220 sq.Ft. (carpet)

2nd floor, Priya Darshani

Co.Op. Hsg. Society Ltd. (Regd

No. T.N.A. (T.N.A.)/HSG/T.C.

6925/94-95) Daji Ramchandra

Road, Charai, Thane (West) 400

601 bearing survey No.30

Hissa No.12, lying, being and

situate at Charai, Thane (W) Tal.

& Dist. Thane, Within the limits

of Thane Municipal Corporation

and within the Registration

District and SubRegistration

Adv. Subhash C. Gadekar

Office Add:

Avdhoot Darshan Co.Op.Hsg.

Society Ltd.(Jagdale Wadi) Gr.

Floor, Flat no.1, Sant Tukaram

Road, Kopri Colony,

Thane (E)- 400 603

District of Thane.

Date: 24.10.2021

SCHEDULE

written

same.

from one Embryo next day, i.e. December PUBLIC NOTICE

donor resulted in 11 embryos. transfer (ET) was done with 9 embryos, which resulted in 3 IVF

pregnancies. Total 5 Oocytes from second donor resulted in 5 embryos (100 %). Of five embryos, were selected for the ET which resulted in 2 pregnancies. From the 4 oocytes of the third donor, 2 embryos were developed the embryo transfer resulted in Overall, pregnancy. embryos were developed from oocytes (62 % BL rate). The ET of 15 embryos resulted in 6 Banni (40)pregnancies Pregnancy rate). these 6 pregnancies, the very first Banni Calf is born today. This is the first Banni Buffalo IVF calf

in the country.

SMVDSB adopts project 'BHOG' under Eat Right Initiative; Chairperson FSSAI visits SMVD Shrine

Jammu, (Hindusthan Samachar) Chairperson Food Safety and Standards Authority of India (FSSAI), Rita Teaotia today stressed upon the need for implementation of Blissful Hygienic Offering to God (BHOG) project of FSSAI in and around the Holy Shrine of Shri Mata Vaishno Devi. She said Places of Worship like Shri Mata Vaishno Devi Shrine be encouraged to adopt and maintain Food Safety and Hygiene while preparing Parsad/ Food. Chairperson, FSSAI was here today at Shri Mata Vaishno Devi Shrine to review the Food Safety Parameter followed by the Shrine Board for the visiting pilgrims. The Chairperson while appreciating the efforts already in place in the Shrine Board underscored that there is always a scope for improvement as the change is constant.

Implementation **BHOG** would help to ensure that safe and wholesome parsad/ food is received by the devotees alongwith the blessing of Goddess. The Chairperson, FSSAI observed that the training of food

handlers and stakeholders in and around the premises of the place of worship would be an integral part of the BHOG initiative. For this purpose she directed the concerned officers of Food & Drugs Administration, J&K UT to put in their best efforts for implementation of project BHOG in and around Shri Mata Vaishno Devi

The Chairperson, FSSAI said that a necessary audit for gap assessment would be conducted in near future to design the different components for carrying out training programs in a phased manner. She assured all possible assistance from the Food Safety and Standards Authority of India in delivering hygienic food to the visiting pilgrims. Ramesh Kumar, Chief Executive Officer, Shri Mata Vaishno Devi Shrine Board (SMVDSB) gave a detailed presentation about the various Catering facilities being provided by the Shrine Board for the pilgrims all along the track leading to the Holy Shrine, Katra and Jammu.

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following Share Certificate of Century Enka Limited having its registered office at Plot No. 72 & 72-A, MIDC, Bhosari, Pune, Maharashtra, 411026 registered in the name of following Shareholder/s have been lost by them Registered Shareholder (s) Name:- KRISHNA PURSHOTTAM TOTLA joint with PURSHOTTAM SATNARAYAN TOTLA

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way, with the above

referred Share Certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C -101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W) Mumbai – 400083 Tel: - 022 49186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF Vindhyavasini Corporation Private Limited

incipal Office (if any) of Corporate Debtor Off Western Express Highway, Kandivali (E)

Mumbai 400101

26-02-2022

Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board 1014-1015, PRASAD CHAMBER, TATA ROAD (RAST), MUMBAI 400004 N: 09821133426 T: 022 66322870

05-11-2021

Not Applicabl

Not Applicable

RELEVANT PARTICULARS

2. Date of Incorporation Of Corporate Debtor 23 June 2010

Authority Under Which Corporate Debtor THE COMPANIES ACT

K0051377 178114

Name of Corporate Debtor

Is Incorporated / Registered

Corporate Identity No./Limited Liability

Identification No.of corporate debtor

Address of the Registered Office and

Insolvency commencement date in

Estimated date of closure of insolvency

Name and registration number of the

insolvency professional acting as interim

respect of Corporate Debtor

Address and e-mail to be used for

correspondence with the interim resolution Professional

Last date for submission of claims

by the interim resolution professional

a class (Three names for each class)

are available

S

ion-Financial Liabilities

Classes of creditors, if any, under clause(b

of sub-section (6A) of section 21, ascertained

Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in

resolution process

resolution professional

proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place : Mumbai Date : 24/10/2021

Share Cert. No(s) Distinctive No(s) No (From - To). No. of Shares

PUBLIC ANNOUNCEMENT
lation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

U74900MH2010PTC204738

23255401 - 23255450 50 EQUITY SHARES

Vindhyavasini Corporation Private Limited

Flat No. 101, OG-III, Oberoi Garden, Thakur Villag

30-08-2021 (Order Recd. Date 22-10-2021)

CA Naren Sheth, B.Com(Hons.) F.C.A., DISA (ICAI),(IRP INSOLVENCY PROFESSIONAL (IP)

IP NAREN SHETH 1014-1015, PRASAD CHAMBER, TATA ROAD

NO.1, OPERA HOUSE, CHARNIROAD (EAST), MUMBAI 400004 M: 09821133426 T: 023

IP/P-00133-IBBI/IPA-001/2017-18/10275

-mail: mkindia58@gmail.com

66322870 cirp.vvcl@gmail.com

Krishna Purshottam Totla

HANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM VAIBHAV RAKESH THADESHWAR TO VAIBHAV NARENDRA PATIL AS PER AFFIDAVIT DATED 12/10/2021

HAVE CHANGED MY NAME FROM YAQUB ISMAIL BARIWALA TO YAKUB ISMAIL BARIWALA AS PER DOCUMENT

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Mukesh Kumar Singh & Shri. Atu Kumar Singh is the joint Owner in respect of FLAT NO. 203 ON THE Second FLOOR OF BUILDING NO 3-2 Known as Indraprastha B-2 CC OP. HSG. SOC. LTD. SITUATED A Navghar Village, BHAYANDAR (E DIST THANE 401105. Shri. Mukesh Kumar Singh & Shri. Atul Kuma Singh has purchased the said fla remises From Smt. Malti S. Dey vide agreement for sale dated 20/10/2014 registered on **21** /**10/2014** Doc No. **TNN4-6019-2014** in respect o above said Flat premises. All the banks, financial institution

person etc. are hereby requested to ntimate to my client/or me as thei counsel about any claim mortgage ien, charge or created any type of loan sale deed, gift deed etc., whatsoever i espect of flat premises with sufficien proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothin bjections or claim is their over it.

Date: 24/10/2021 R. J. MISHRA (Advocate High Court OFFICE: 108, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Maha Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. – Thane.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Share Certificate no 9 of M Ramesh Shantilal Mehta and Bhavn Ramesh Mehta a member of Kakad Villa Shree Vithal Prasad CHSL having addres at plot No 82 /6 and 7, Saraswati Road Santacruz West , Mumbai - 400 054 have been lost/ misplaced. The member of the society has applied for duplicate share certificate. The society hereby invites claim and objections from claimants/objector o objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14 fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/ the claims/ objections for issuance of duplicate certificate to the Secretary of Kakad Villa Shree Vithal Prasad CHSL. If no claims objections are received within the perio prescribed above, the society shall free to ssue duplicate share certificate in such manner as provided under the bye laws o the society. The claims / objections, if any received by the society shall be dealt with i the society.

For an behalf of Kakad Villa, Shree Vithal Prasad CHSI Date 24/10/2021 Sd/-(Secretary)

SUNIL N. MOKAL

(Advocate, High Court)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the original agreement executed and registered under document no. 300/1994 between Shyama Prasad and M/s. Kanishka Estate Pvt. Ltd with regards to the Flat No. E-14/2, Ground Floor. Kanishka Sankul CHS Ltd., Village Kulgaon has beer misplaced somewhere by my Client Reena Shirish Mhatre. My client has registered missing complaint to Badlapur East police station under missing complaint register No 723/2021. If anyone finds it kindly send it to below address within 21 days.

Office Add:- Office No.01, Aditi Plaza CHS Ltd., Hendrepada, Near Chintamani Mandir, Kulgaon Badlapur (W) Dist : Thane **Mob**: 9594264597

RAJANIGANDHA HOSPITAL

Medical Records Destruction

PUBLIC NOTICE

As per the law, notice is

hereby given of our intent to

destroy the medical records.

by shredding, the records of

those individuals who last

received treatment in the

years 2012, 2013, 2014 and

2015. Destruction of medical

records is scheduled to begin

and You may contact hospital

if you wish to pick up your

médical records before

destruction within 1 month of

P46/1, Sonata Complex,

MIDC Phase II, Dombivli [East] 7506105111

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients had purchased Room from MR. RAJABALI ALIMOHAMED

MAHESANIA bearing Room No. 43, on First Floor, Building No. 128/130 known as "HASANABAD PREMISES Co-operative Society Ltd., Building No.

Mumbai 400010 adms 154 sq feet Carpet area also described in the Schedule hereto below free from

Any person having any claim or right in respect of the said Room No. 43, Building No. 128/130 by

way of inheritance, share, sale, mortgage, lease lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to

intimate to the undersigned within 15 days from the

any, with all supporting documents failing which the said Room premises will be transfer withou

such person shall be treated as waived and no

inding our my client.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Room No. 43, on First Floor, Building No. 128/130 known as "HASANABAD PREMISES Co-operative

Society Ltd., Building No. 128/130 Dr. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010

dms 154 sq feet Carpet area, bearing C.S. No

Dated this 24[™] day of October 2021

Advocates for the Purchasers

Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co

Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champsh Bhimji Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

ate of publication of this notice of his such

128/130 Dr. Mascarenhas Road Mazo

all encumbrances.

janigandha Hospit<u>al</u>

publish of this notice.

Shubhangi M. Patil

PUBLIC NOTICE

The Society hereby invites claims objections from the heir or heirs and other claimants / objector o objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property o the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and nterest of the deceased Member in the capital / property of the Society in such manner as is provided unde the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property o the Society shall be dealt with in the nanner provided under the Byelaws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society / with the secretary o the Society between 10:00 A.M to 06:00 P.M from the date of

Sd/-Secretary

Mr. Rajesh Sudhakar Harwande and Mrs. Bina Rajesh Harwande are members of Raj Legacy 1 Co operative Housing Society Ltd. having address at CTS 95 A & CTS 95 B, L.B.S. Marg, Vikhroli West Mumbai - 400 083, and jointly owning flat no. 905 in wing E of the said society. They hold Share Certificate No 083 having distinctive numbers from 821 to 830.

Mrs. Bina Raiesh Harwande died on 31.10.2020 without making omination in favour of anybody Now, Mr. Rajesh Sudhaka Harwande has approached the said Society requesting for deletion o the name of the deceased late Mrs Bina Rajesh Harwande from the records of the Society as well as the Share Certificate.

publication of the notice till the date

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all, that my clients, have decided to purchase, Flat No. 33, C wing, 1st floor, admeasuring area 376.24 sq.ft Carpet, in the building known as "Dinanath Shirodkar Smriti S.T. Co-op. Housing Society Ltd.," build on Survey No. 91, Hissa No.2 PT lying and being situated at Village Palghar, Taluka Palghar, District Palghar (hereinafter referred to as the "said flat"). New Nagar Parishad Property No. of the said flat is 2002504 (old Nagar Parishad Property No. was B-1814/2014).

The flat mentioned hereinabove was originally owned by Mr. Kailas Kedarnath Baranwala. He died on 30/03/2011. Thereafter, the said flat has been through succession acquired by 1) Mrs. Pushpa Kailas Baranwala, 2) Mr. Sunil Kailas Baranwala, 3) Mr. Anil Kailas Baranwala and 4) Mrs. Pinki Manoj Baranwal as his legal heirs.

The legal heirs of the deceased namely 1) Mr. Sunil Kailas Baranwala, 2) Mr. Anil Kailas Baranwala and 3) Mrs. Pinki Manoj Baranwal, have released their undivided share in the said flat vide registered Release deed at Serial no. PLR/3770/2021 dated 14/06/2021 at Sub-registrar of Assurances at Palghar in the favour of Mrs. Pushpa Kailas Baranwala. She holds a clear and marketable title

Assistant Registrar Co-operative Society vide its registered No. T.N.A. (P.L.R.) / H.S.G (T.C.) / 1261 / 87-88 dated 15/03/1988. The Share Certificate is issued by the Society to Mrs. Pushpa Kailas Baranwala vide Certificate no. 8, dated 01/01/1989. The flat has electricity connection and its consumer no. is 003650062891

Mrs. Pushpa Kailas Baranwala, have decided to sell the said flat to my clients, 1) Mr. Dilip Balaji Chavan and 2) Mrs. Satyabhama Dilip Chavan. Any person having any right, title, interest or claim of any nature whatsoever over the title of my client, over the said property should intimate their objections along with documentary evidence, any in writing within 15 days from the date of publication of this notice on the address given hereunder, failing which, the claim of such person/s, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

Kacheri Road, Opp. Panchayat Samiti, Palghar, Taluka - Palghar, District - Palghar, (Adv. Ramesh R. Pal) Mobile no.: 9975523888

Date: 23.10.2021 Interim Resolution Professional Name: NAREN SHETH

(b) Details of authorized representatives | Physical Address: Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of

a corporate insolvency resolution process of the Vindhyavasini Corporation Private Limited on 30.08.2021 for which order was received on 22.10.2021. The creditors of Vindhyavasini Corporation Private Limited, are hereby called upon to submit their

laims with proof on or before 05.11.2021 to the interim resolution professional at the address

nentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other reditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

If in a creditor is the control of the contro

uthorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 b act as authorised representative of the class [specify class] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

INDO-CITY INFOTE CHLIMITED Regd. Off.: A6, Mittal Estate, Bldg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059 CIN: L51900MH1992PLC068670

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

				(Rs. in L	akhs except earr	nings per share)
Sr.			Unaudited	Unaudited		
No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Half Year Ended
		30-09-2021	30-06-2021	30-09-2020	30-09-2021	30-09-2020
	Revenue from Operations					
(i)	Interest Income	11.38	12.41	13.16	23.79	23.62
(ii)	Sales of Shares and Securities	225.72	101.08	(1.50)	326.80	0.53
I	Total Revenue from Operations	237.10	113.48	11.66	350.59	24.15
II	Other Income	0.89	1,01	2.14	1.90	4.23
III	Total Income (I+II)	238,00	114,49	13.80	352.50	28,38
	Expenses	1		l .		
(i)	Finance Costs	0.52	0.43	0.05	0.95	0.07
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes	(0.21)	0.15	(1.23)	(0.06)	(3.08)
(iii)	Purchase of Stock-In-Trade	207,38	102.23	19.18	309.61	30,44
(iv)	Changes in Inventories of		30333	1000000	2,000,000	2000000
()	Stock-In-Trade	14.35	(11.37)	(18.06)	2.98	(28.68)
(v)	Employees Benefits Expenses	7.06	5.79	6.63	12.85	10.98
(vi)	Depreciation and amortization	0,20	0.20	0.18	0.40	0.36
(vii)		8,60	7.65	9.35	16.25	14.05
IV	Total Expenses	237.90	105.09	16.10	342.98	24.13
V	Profit/(Loss) before tax (III-IV)	0.09	9.40	(2.30)	9.51	4.25
VI	Tax Expenses	0.07		(2100)	7.01	
***	(1) Current Tax	(0.08)	2.43	(0.48)	2.35	0.67
	(2) Deferred Tax	0.08	0.02	0.73	0.10	0.66
VII	Net Profit/ (Loss) for the period (V-VI)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
VIII			0.50	(2.00)	7.00	2.52
* 111	period					
IX	Total Comprehensive Income for the	1		l .		
171	period (VII+VIII)	0.09	6.96	(2.55)	7.06	2.92
X	Paid-up equity share capital	0.07	0.50	(2.55)	7.00	2.72
**	(Face Value of Rs. 10/- each)	1.040.00	1.040.00	1.040.00	1.040.00	1.040.00
7	Earning Per Share (EPS)	1,040.00	1,040,00	1,040.00	1,040.00	1,040.00
1:	(not annualised)	l	I	I	ı	1
	Basic (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	0.03
						0.03
	Diluted (Rs.)	0.00	0.07	(0.02)	0.07	

TATEMENT OF ASSETS & LIA SEPTEMBER 30, 20	Notes: - The above financial results were reviewed by the Audit Committee		
Particulars	As at September 30, 2021	As at September 30, 2020	and taken on record by the Board of Directors at their meeting held on October 22, 2021. The above financial results have
	Unaudited	Unaudited	been prepared in accordance with the recognition and measurement
Assets Financial Asset Cash and cash equivalents Bank Balance other than (a) above Trade Receivables Loans Investments Other Financial Assets Non Financial Assets Inventories Loans Property, Plant and Equipment Other non-financial assets	6.52 56.72 12.73 671.86 279.29 63.34 52.33 3.11 78.94 41.88	33.18 662.31 278.45 88.32 28.68 8.05 61.13	principles hid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The statutory Auditors of the Company have conducted Limited Review of the above financial results. The company has only finance income and accordingly there is
Total Assets	1,266.73	1,307.20	no separate reportable segment as per Ind AS -108 ' Operating
Equity and Liabilities Equity Equity Share capital Other Equity Liabilities	1,040.00 207.77		Segments' specified under section 133 of the Companies Act, 2013. 5 The figures to the corresponding previous period have been regrouped/ reclassified wherever

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

This is to inform to all the people by way of this Public Notice that my client Mr. DHEERAJ RAMESH JAISWANI has purchased the property from Mr.

SAGAR SANJEEV SHETTY, S/O LATE SANJEEV SHETTY bearing Flat No.1902 on the 19th Floor along with One Car Parking Space No.221 at Basement 1 Level of the Building No.8G1 in Sector No.4 of the Complex known

S INDIABULLS GREENS IN INDIABULLS GREENS MARIGOLD CO

Operative Housing Society Ltd., standing on Land bearing Old Survey No.80A 83/2A, 83/3, 83/7 + 4B + 5B, 85/0 (part), 86/1, 90/1A (part) having new Gat No.

80/A/1/1, 80/A/1/2, 80/A/1/3, situated at village Kon, Taluka Panyel, District

Raigad -410206 within the limits of Grampanchayat Kon and have entered int

Now, on the following property if any claims by way of sale, possession or loa

security or any such litigation or having any such interest should be informed or

the following address within 7 days after publishing this notice, or else by treating that no such claim which are mentioned above are there or if the claim is there

it has been freed from such claims, the deal will be completed. Details of the Property which is Flat No.**1902 admeasuring 69.13 Sq**. Mtrs

Carpet area on the 19th Floor along with One Car Parking Space No.221 at assement 1 Level of the Building No.8G1 in Sector No.4 of the Complex known

as INDIABULLS GREENS in INDIABULLS GREENS MARIGOLD Co-

Operative Housing Society Ltd., standing on Land bearing Old Survey No.80A, 83/2A, 83/3, 83/7 + 4B + 5B, 85/0 (part), 86/1, 90/1A (part) having new Gat

Nos. 80/A/1/1, 80/A/1/2, 80/A/1/3, situated at village Kon, Taluka Panvel, District Raigad-410206 within the limits of Grampanchayat Kon in the

urisdiction of Registration Sub-District of Panvel, District Raigad.

and executed the Agreement for Sale for the same.

Add: Shop No.F-1, First floor, Neighbourhood Premises Co-Op. Society Ltd., Plot No.10 & 11,

Sector-4, Nerul, Navi Mumbai - 400 706

RC Book of said Crane is lost or misplaced

NOTICE is hereby given that my clients MRS. ROMANI OMANAKUTTAN KARUNAKARAN Res. At. FLAT NO. C/106, IMPERIAL TOWER. PATANKAR PARK, NALLASOPARA (W), TAL VASAT, DIST. PALGHAR.

MR. OMANAKUTTAN KARUNAKARAN KESHAVAN, Prop. of LAXMI ENGINEERING, And Said LAXMI ENGINEERING, is owner of ESCORTS HYDRA F-15, (CRANE), Reg. No. MH48E0164, Reg. Date 14/06/12. CH NO 195B517311, ENG. NO. S433A49581.

Said MR. OMANAKUTTAN KARUNAKARAN KESHAVAN, Prop. of LAXMI ENGINEERING, Died on 18/04/2018. at. VASAI (W), leaving behind his Wife MRS. ROMANI OMANAKUTTAN KARUNAKARAN,, as Legal heirs of

Said MRS. ROMANI OMANAKUTTAN KARUNAKARAN, have apply to R. T. O office at VIRAR (EAST), for transfer said CRANE in her name alone All persons claiming any interest in the said Machine or Crane by way of sale lease, exchange, mortgage, lien, trust, ensement, attachment or otherwise however required to Lodge, their claim/Interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder written within 7 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presume that there is no claim over the said CRANE

Dated:

S/D ADV. NAYAN B. JAIN. 5. VARTAK HALL, 1ST FLOOR, AGASHI ROAD, VIRAR (W), TAL VASAI, DIST, PALGHAR

of expiry of its period. For and on behalf of Raj Legacy 1 CHS Ltd. Place: Mumbai, Date: 23/10/2021

over the said flat. The society in which the said flat is situated, is registered with

Date: 23/10/2021 8/12, Lokmanya Apartment,